

आर्थिक वर्ष २०२४-२०२५ (करनिर्धारण वर्ष
२०२५-२०२६) करीता आयकर कपाती बाबतचे
भारत सरकारचे परिपत्रक निदर्शनास आणणे
बाबत.....

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: आयकर २०२५/प्र.क्र.०९/२५/कोषा-प्रशा-५
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ०४ मार्च, २०२५.

संदर्भ - भारत सरकार, वित्त मंत्रालय, महसूल विभाग, केंद्रीस प्रत्यक्ष कर मंडळ यांचे परिपत्रक क्रमांक :
३/२०२५/एफ क्र.२७५/१०७/२०२४-आयटी(बी), दि. २०.०२. २०२५.

शासन परिपत्रक :-

भारत सरकारच्या संदर्भाधिन परिपत्रकान्वये वित्तीय वर्ष २०२४-२०२५ (कर निर्धारण वर्ष २०२५-२०२६) करीता आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर परिपत्रक त्यासोबतच्या सहपत्रांसह भारत सरकारच्या www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग / विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी भारत सरकारच्या उपरोल्लेखित परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०३०४१७४९०६३००५ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. राजेंद्र सुमन उत्तमराव गाडेकर)
शासनाचे उप सचिव,

प्रत,

- १.मा.राज्यपाल यांचे सचिव,
- २.मा.मुख्यमंत्री यांचे सचिव / प्रधान सचिव / अपर मुख्य सचिव,
- ३.मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव / प्रधान सचिव
- ४.सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव

- ५.मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६.सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य.
- ७.सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
- ८.मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
- ९.प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
- १०.प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
- ११.प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
- १२.महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १३.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १४.आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
- १५.आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन*, नागपूर ४४४००१
- १६.प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
- १७.सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- १८.सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
- १९.प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- २०.प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
- २१.मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- २२.विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
- २३.सर्व विभागीय आयुक्त
- २४.सर्व जिल्हाधिकारी
- २५.सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- २६.संचालक , लेखा व कोषागारे, मुंबई
- २७.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- २८.सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/ नाशिक/ छत्रपती संभाजी नगर/
अमरावती/नागपूर
- २९.संचालक, स्थानिक निधी लेखापरिक्षा संचालनालय, नवी मुंबई
- ३०.सह संचालक, स्थानिक निधी लेखा मुंबई / पुणे/ नाशिक/ छत्रपती संभाजी
नगर/अमरावती/नागपूर
- ३१.वित्त विभागातील सर्व कार्यासने
३२. निवड नस्ती कोषा प्र.५